

उप विभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची
दिनांक ०१.०१.२०१९ व ०१.०१.२०२० ची
तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची प्रसिध्द
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठता-२०२१/प्र.क्र.२१/२०२१/आ(वर्ग-२)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- ०९/०२/२०२१

वाचा:- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्र.एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दि.२१.१०.२०११
२) जलसंपदा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक, ज्येष्ठता-२०१८/प्र.क्र.४१/२०१८/आ (वर्ग-२),
दि. ०४.११.२०२०.

-: परिपत्रक :-

जलसंपदा विभागातील उप विभागीय अभियंता(स्थापत्य) या संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१९ व दि.०१.०१.२०२० ची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून अनुक्रमे सोबत जोडलेल्या विवरणपत्र - अ व ब अन्वये प्रसिध्द करण्यात येत आहे. लोकसेवा आयोगाची सहमती घेणे आवश्यक असल्यामुळे विवरणपत्रातील स्तंभ क्र.८ मध्ये ज्येष्ठता दिनांक निश्चित केलेला नाही.

२. सदर ज्येष्ठतायादीत समाविष्ट केलेल्या अभियंत्यांच्या तपशीलामध्ये जसे नाव, जन्म दिनांक, नियुक्ती दिनांक, जात प्रवर्ग इत्यादी बाबत काही वास्तविक चुका /त्रुटी आढळल्यास, त्या हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत लेखी स्वरूपात विहित मार्गाने शासनाच्या निदर्शनास न आणल्यास त्याबाबत आपले काही आक्षेप नाहीत, असे समजून उप विभागीय अभियंता(स्थापत्य) संवर्गाची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठता यादी अंतिम करण्यात येईल.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संकेतांक क्रमांक २०२१०२०९१५२२०३७१२७ असा आहे. तसेच, सदर आदेश जलसंपदा विभागाच्या www.wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधितांनी तेथून त्याची प्रत प्राप्त करून घेवून आवश्यक ती कार्यवाही करावी. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अरविंद वि. पगार)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत :- विवरणपत्र “अ” व “ब”

प्रति:-

१) प्रधान सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

२) सचिव (ला.क्षे.वि.), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.

- ३) सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राद्वारे) *
- ४) जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महासंचालक व कार्यकारी संचालक,
- ५) जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील सर्व मुख्य अभियंता
- ६) सर्व सह/उप सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ७) जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अधीक्षक अभियंता
- ८) सर्व मुख्य अभियंता व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे.
- १०) कार्यासन अधिकारी, आ(वर्ग-१)/आ(संनि)/आ(सअश्रे-२), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) आ (वर्ग-२) संग्रहार्थ

विवरणपत्र -अ

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र. २१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१९ रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
६००	५९९	श्री. शिंदे अंकुश गंगाराम	खुला	०१-०६-१९६०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०५.२०१८	बी.ई.(स्थापत्य)	
६०१	६००	श्री. मिरजकर संजय राजाराम	खुला	०६-०५-१९६१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०५.२०१९	ए.एम.आय.ई.	
६०२	६०१	श्री. देशमुख माणिक रामचंद्र	खुला	३०-०८-१९७१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२९	बी.ई.(स्थापत्य)	
६०३	६०२	श्री. चोपडे दत्तात्रय नानासाहेब	खुला	२९-०५-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०५.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६०४	६०३	श्री. कावळे अजय अरुण	इ.मा.व.	२३-०६-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०३०	एम.टेक.	
६०५	६०४	श्री. साहुत्रे धनंजय श्रीकांत	खुला	०३-०१-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०१.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६०६	६०५	श्री. गंगधडे गजानन दामोदर	खुला	०५-०७-१९६९	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०२७	बी.ई.(स्थापत्य)	
६०७	६०६	श्री. पाटील धनराज आनंदराव	खुला	२३-१०-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६०८	६०७	श्री. डांगे मुकुंद मोरेश्वर	खुला	२२-०८-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२८	बी.ई.(स्थापत्य)/एमटेक	
६०९	६०८	श्री. दामा दयासागर योगीराज	खुला	०५-०४-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०४.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६१०	६०९	श्री. शिंदे बाबासाहेब गणपतराव	खुला	१७-०७-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०३०	बी.ई.(स्थापत्य)	
६११	६१०	श्री. घनवट रामचंद्र हरिबा	खुला	१५-०६-१९७४	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०३२	बी.ई.(स्थापत्य)	
६१२	६११	श्री. तोलगेकर दिपक गुंजप्पा	खुला	०१-०६-१९७१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०५.२०२९	बी.ई.(स्थापत्य)	
६१३	६१२	श्री. चोपडे विजय राजाभाऊ	खुला	०८-०६-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०३१	बी.ई.(स्थापत्य)/एम.ई.सी	
६१४	६१३	श्री. भंडारी नितिन सुभाष	खुला	३०-०७-१९७४	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०३२	बी.ई.(स्थापत्य)	
६१५	६१४	श्री. पाटील देवानंद चंपालाल	इ.मा.व.	२६-०६-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०२८	बी.ई.(स्थापत्य)	
६१६	६१५	श्री. खुजे प्रशांत बाबाराव	इ.मा.व.	०१-११-१९६९	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०२७	बी.ई.(स्थापत्य)	
६१७	६१६	श्री. सातपुते राजेंद्र कृष्णराव	इ.मा.व.	२५-०३-१९७१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०३.२०२९	बी.ई.(स्थापत्य)	
६१८	६१७	श्री. बेंद्रे सतिश मधुकरराव	इ.मा.व.	०२-१२-१९६६	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१२.२०२४	ए.एम.आय.ई.	
६१९	६१८	श्री. सेलोककर राजेश श्रीकृष्ण	इ.मा.व.	०४-०८-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०३०	बी.ई.(स्थापत्य)	
६२०	६१९	श्री. कावळे श्रीराम रावजी	इ.मा.व.	०५-०३-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०३.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६२१	६२०	श्री. शेवाळे नंदकिशोर भगवान	इ.मा.व.	०६-१२-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१२.२०३०	बी.ई.(स्थापत्य)	
६२२	६२१	श्री. बनकर शंकर मारुती	इ.मा.व.	०१-०६-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०५.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र. २१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१९ रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
६२३	६२२	श्री. मोहिते राजेंद्र रामचंद्र	इ.मा.व.	०५-११-१९७५	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.११.२०३३	बी.ई.(स्थापत्य)	
६२४	६२३	श्री. पाटील रविंद्र दिनकर	इ.मा.व.	०५-०८-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६२५	६२४	श्री. सोनवणे मधूकर धर्मा	इ.मा.व.	२४-०४-१९६४	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०४.२०२२	ए.एम.आय.ई.	
६२६	६२५	श्री. बिसेन बुनेन्द्र सिंह बाबुलाल	इ.मा.व.	०१-०४-१९७१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०३.२०२९	बी.ई.(स्थापत्य)	
६२७	६२६	श्री. घुगल गजानन महादेवराव	इ.मा.व.	२३-०४-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०४.२०३०	बी.ई.(स्थापत्य)	
६२८	६२७	श्री. पवार सुधीर पांडुरंग	इ.मा.व.	२०-१२-१९६३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१२.२०२१	बी.ई.(स्थापत्य)	
६२९	६२८	श्री. डोंगरे दिपककुमार केशवराव	इ.मा.व.	२६-०८-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२८	बी.ई.(स्थापत्य)	
६३०	६२९	श्री. वानखेडे प्रशांत रामचंद्र	इ.मा.व.	१७-०८-१९६६	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२४	बी.ई.(स्थापत्य)	
६३१	६३०	श्री. मानकापुरे उदयकुमार सुधाकर	इ.मा.व.	२९-११-१९६९	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.११.२०२७	बी.ई.(स्थापत्य)	
६३२	६३१	श्री. खुणे सुशिल नामदेवराव	इ.मा.व.	१२-०४-१९६९	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०४.२०२७	बी.ई.(स्थापत्य)	
६३३	६३२	श्री. पाटील हेमंतराव विक्रमराव	इ.मा.व.	२९-०७-१९६५	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०२३	बी.ई.(स्थापत्य)	
६३४	६३३	श्री. माळकर मधुकर मनोहरराव	इ.मा.व.	०३-०१-१९६९	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०१.२०२७	एम.टेक.	
६३५	६३४	श्रीमती मराठे मधुरा प्रसन्न	खुला	१२-१२-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१२.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६३६	६३५	श्री. जडे नागेश अशोक	इ.मा.व.	१३-०४-१९७४	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०४.२०३२	बी.ई.(स्थापत्य)	
६३७	६३६	श्री. माळतकर हेमंत गंगाधर	इ.मा.व.	२०-१०-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६३८	६३७	श्री. मडघे सोहन दिगंबरराव	इ.मा.व.	२४-०३-१९७१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०३.२०२९	बी.ई.(स्थापत्य)	
६३९	६३८	श्री. जाधव विकास नामदेवराव	इ.मा.व.	२५-१०-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६४०	६३९	श्री. मोटघरे मनिष वसंत	इ.मा.व.	२२-०९-१९७४	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०९.२०३२	बी.ई.(स्थापत्य)	
६४१	६४०	श्री. लांजेवार ज्ञानेश्वर गोविंद	इ.मा.व.	१०-०७-१९६६	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०२४	बी.ई.(स्थापत्य)	
६४२	६४१	श्रीमती कुलकर्णी कविता विजय (जोशी कविता रामकृष्ण)	खुला	२६-०८-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६४३	६४२	श्रीमती लोढा सोनाली प्रेमचंद	खुला	१५-०२-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		२८.०२.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६४४	६४३	श्रीमती नवलाखा मधु प्रशांत (भन्साली मधु सुरजमल)	खुला	२०-१०-१९७१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०२९	बी.ई.(स्थापत्य)	

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र. २१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१९ रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
६४५	६४४	श्रीमती जोशी मंजुषा राघवेंद्र (कु.राडकर मंजुषा नागनाथ)	खुला	२०-०१-१९७४	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०१.१९३२	बी.ई.(स्थापत्य)	
६४६	६४५	श्रीमती नायक मनिषा संजय (कदम मनिषा संपतराव)	खुला	२०-०१-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०१.२०३०	बी.ई.(स्थापत्य)	
६४७	६४६	श्री. रोकडे राजीव शरदचंद्र	वि.मा.प्र.	१७-०२-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		२८.०२.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६४८	६४७	श्रीमती चाफळे जान्हवी हेमंत (दामले जान्हवी रामकृष्ण)	खुला	२३-०३-१९७५	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०३.२०३३	बी.ई.(स्थापत्य)	
६४९	६४८	श्रीमती लिमये वैदही विजय (देशपांडे अर्चना वसंत)	खुला	०४-०६-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०३०	बी.ई.(स्थापत्य)	
६५०	६४९	श्री. बाबा प्रकाश मल्लिकार्जुन	वि.मा.प्र.	२६-०१-१९७४	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०१.२०३२	बी.ई.(स्थापत्य)	
६५१	६५०	श्री. अग्निहोत्री दिपकुमार कृष्णा	खुला	३०-०१-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०१.२०२८	बी.ई.(स्थापत्य)	
६५२	६५१	श्री. अपराजित गिरिष पुरुषोत्तम	खुला	०३-१०-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०२६	ए.एम.आय.ई.	
६५३	६५२	श्री. पंडीत मनोजकुमार गोपाळराव	इ.मा.व.	२९-०७-१९६९	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०२७	बी.ई.(स्थापत्य)	
६५४	६५३	श्री. नाळे गुणाजी नामदेव	इ.मा.व.	८/२९/१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०४.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६५५	६५४	श्री. चौगुले शशिकांत भुपाळ	खुला	१५-०८-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६५६	६५५	श्री. शिंदे अजित शामराव	इ.मा.व.	१२-०६-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०२५	ए.एम.आय.ई.	
६५७	६५६	श्री. पवार अनिल आत्माराम	खुला	१९-१०-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६५८	६५७	श्री. जाधव हरीबा गोरख	खुला	०१-०६-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०५.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६५९	६५८	श्री. इनामदार देवदत्त सुरेश	खुला	११-०७-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६६०	६५९	श्री. कदम अजय वसंत	खुला	२७-०९-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०९.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६६१	६६०	श्री. कंक विनोद दत्तात्रय	खुला	०८-०६-१९७१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०२९	बी.ई.(स्थापत्य)	
६६२	६६१	श्री. हिंगमिरे राजेश शिवलिंग	खुला	२१-०९-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०९.२०२८	बी.ई.(स्थापत्य)	
६६३	६६२	श्री. बोरगावे दिपक रामचंद्र	इ.मा.व.	१८-१०-१९६४	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०२२	बी.ई.(स्थापत्य)	
६६४	६६३	श्री. साळुंखे उमेश संभाजी	खुला	१०-०८-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६६५	६६४	श्री. इंदुरकर सुबोध मनोहरराव	इ.मा.व.	१८-०९-१९६९	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०९.२०२७	बी.ई.(स्थापत्य)	

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र. २१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०१९ रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
६६६	६६५	श्री. माने सुभाष विठ्ठल	खुला	०१-०१-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१२.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६६७	६६६	श्री. पांडे आनंद रामराव	खुला	०७-०८-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६६८	६६७	श्री. भागवतकर दिनेश मानिकराव	खुला	२८-१०-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०३०	बी.ई.(स्थापत्य)	
६६९	६६८	श्री. पाटील प्रकाश निळकंठराव	खुला	०५-०६-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६७०	६६९	श्री. राईकवार राजेश अरविंद	खुला	२०-०६-१९७१	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०२९	बी.ई.(स्थापत्य)	
६७१	६७०	श्री. टेंभरे शामसुंदर प्रल्हादाराव	इ.मा.व.	०४-१०-१९७२	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०३०	बी.ई.(स्थापत्य)	
६७२	६७१	श्री. नांदेडकर नितीन नेमीनाथ	खुला	१९-१०-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.१०.२०२८	बी.ई.(स्थापत्य)	
६७३	६७२	श्री. जोकार दिलीप मुरलीधर	खुला	०१-०६-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०५.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६७४	६७३	श्री. चावला चरणचिंतसिंह राजासिंग	खुला	०६-०८-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२८	बी.ई.(स्थापत्य)	
६७५	६७४	श्री. शुक्ला समिर दिनानाथ	खुला	२४-०७-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०२८	बी.ई.(स्थापत्य)	
६७६	६७५	श्री. वैरागडे प्रमोद दिवाकरराव	इ.मा.व.	०४-११-१९६९	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.११.२०२७	बी.ई.(स्थापत्य)	
६७७	६७६	श्री. प्रभावत नितिन सुखलाल	खुला	२०-०८-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६७८	६७७	श्रीमती खातखेडे सुनिता विजय	इ.मा.व.	०५-११-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.११.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६७९	६७८	श्री. कुलकर्णी मनोज व्यंकटेश	खुला	२१-०७-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०७.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६८०	६७९	श्री. राठी महेशकुमार छगनलाल	खुला	११-०६-१९७३	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०६.२०३१	बी.ई.(स्थापत्य)	
६८१	६८०	श्री. शिवनकर अनिलकुमार काशिराम	इ.मा.व.	१५-०८-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६८२	६८१	श्री. असाटी नरेंद्र रमेशप्रसाद	खुला	१०-०२-१९७०	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		२९.०२.२०२८	बी.ई.(स्थापत्य)	
६८३	६८२	श्री. वंजारी पुरुषोत्तम शंकरराव	इ.मा.व.	२०-०५-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०५.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६८४	६८३	श्री. वैद्य श्यामराव दयाराम	इ.मा.व.	०४-०९-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.०९.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६८५	६८४	श्री. राजुरकर केशरीनंदन भगवानजी	इ.मा.व.	१९-११-१९६७	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३०.११.२०२५	बी.ई.(स्थापत्य)	
६८६	६८५	श्री. भोमले राजु अण्णाजी	इ.मा.व.	२५-०३-१९६८	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०३.२०२६	बी.ई.(स्थापत्य)	
६८७	६८६	श्री. वैरागडे विकास विठ्ठलराव	इ.मा.व.	१०-०८-१९६५	२५.०४.२०१८	पदोन्नतीने		३१.०८.२०२३	बी.ई.(स्थापत्य)	

विवरणपत्र - ब

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र.२१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र
उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२० रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
६९५	६९४	श्री.दिलीप नामदेवराव मदनकर	इमाव	६/३०/१९६८	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०२६	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
६९६	६९५	श्री. दिलीप हुकाराम गायधनी	इमाव	४/२५/१९६८	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		४/३०/२०२६	बी. ई. (स्थापत्य)	
६९७	६९६	श्री. अमय केशवराव तुपकरी	इमाव	३/१०/१९६३	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०२१	बी. ई. (स्थापत्य)	
६९८	६९७	श्री.प्रवीन काशीनाथ विंचुरकर	इमाव	७/१२/१९६९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		७/३१/२०२७	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
६९९	६९८	श्री.अमोल सदाशिव चंदावार	खुला	५/१५/१९६८	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		५/३१/२०२६	बी. ई. (स्थापत्य)	
७००	६९९	श्री.रविंद्र अवधूत रोटकर	खुला	७/७/१९६८	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		७/३१/२०२६	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७०१	७००	श्री.राजेश अमृतराव महिंद्रे	इमाव	३-६-१९६६	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३०/०६/२०२४	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७०२	७०१	श्री. अनिकेत मधुकर डाकवाले	खुला	६/८/१९६९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०२७	बी.ई. (सिव्हील)	
७०३	७०२	श्री.चंद्रकांत श्रीधरराव गोडे	इमाव	९/२१/१९६७	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		९/३०/२०२५	बी. ई. (स्थापत्य)	
७०४	७०३	श्री.जयंत शंकरराव काथोटे	खुला	१०/४/१९६७	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१०/३१/२०२५	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७०५	७०४	श्री.अविनाश नामदेवराव डफरे	इमाव	६/१७/१९७१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०१९	बी.ई. (सिव्हील)	
७०६	७०५	श्री.राजेश अशोक पाटील	खुला	१२/२०/१९७०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१२/३१/२०२८	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७०७	७०६	श्री. सुनिल रामचंद्रराव भुरे	इमाव	९/९/१९७१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		९/३०/२०२९	बी. ई. (स्थापत्य)	
७०८	७०७	श्री.बबन नामदेवराव गांजरे	इमाव	६/३०/१९६९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०२७	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७०९	७०८	श्री.विनायक विकास निकम	इमाव	१२/९/१९६९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१२/३१/२०२७	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७१०	७०९	श्री.सुनिल कवडुजी येनोरकर	इमाव	५/२५/१९७०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		५/३१/२०२८	बी.ई. (सिव्हील)	
७११	७१०	श्री.दिलीप हरदयालदास आसुदानी	खुला	४/१९/१९७२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		४/३०/२०३०	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७१२	७११	श्री.दिपक रामाजी इटनकर	इमाव	१०/१८/१९६७	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१०/३१/२०२५	बी. ई. (स्थापत्य)	
७१३	७१२	श्री.सुधीर रामचंद्र लेंडे	इमाव	१२/१८/१९७२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१२/३१/२०३०	बी. ई. (स्थापत्य)	

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र.२१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२० रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७१४	७१३	श्री. नामदेव शंकरराव सावरकर	इमाव	७/१/१९७२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०३०	बी. ई. (स्थापत्य)	
७१५	७१४	श्री. राजेश मनोहरराव हटवार	इमाव	८/१९/१९६६	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३४-०८-२०२४	बी.ई. (सिव्हील)	
७१६	७१५	श्री. गजानन नथ्युराम बारई	इमाव	११/२९/१९६६	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		११/३०/२०२४	बी. ई. (स्थापत्य)	
७१७	७१६	श्री. विनोद पांडुरंग निखाडे	इमाव	१०/१४/१९६९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१०/३१/२०२७	बी. ई. (स्थापत्य)	
७१८	७१७	श्री.राजेश महादेव साठवणे	इमाव	३/२५/१९७०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०२८	बी. ई. (स्थापत्य)	
७१९	७१८	श्री.पराग विजय पंडीत	॥	२४.०२.१९६८	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		२८.०२.२०२६	बी.ई	
७२०	७१९	श्रीमती मृण्मयी नितीन सातव	इमाव	१०/२१/१९७४	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१०/३१/२०३२	बी. ई. (स्थापत्य)	
७२१	७२०	श्री.विकास प्रभाकर कलेढोणकर	खुला	२/१/१९७२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१/३१/२०३०	बी. ई. (स्थापत्य)	
७२२	७२१	श्री.रविंद्र रंगनाथराव विश्वकर्मा	इमाव	१९.०७.१९७१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१.०७.२०२९	स्थापत्य अभि. पदवीधारक	
७२३	७२२	श्री. संतोष वामन कवितकर	खुला	३/२९/१९७८	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०३६	बी. ई. (स्थापत्य)	
७२४	७२३	श्री.सत्यजीत देवाजी गोहणे	इमाव	१२/२१/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१२/३१/२०३९	बी. ई. (स्थापत्य)	
७२५	७२४	श्री.दिलीप प्रल्हाद भालतिलक	इमाव	१७.०७.१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१.०७.२०३९	बी.ई. (सिव्हील)	
७२६	७२५	श्री.संजय बापू पाटील	इमाव	१८.१२.१९७९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१.१२.२०३७	बी. ई. (स्थापत्य)	
७२७	७२६	श्री.रोशन वसंतराव नरड	इमाव	१/३०/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१/३१/२०३९	बी. ई. (स्थापत्य)	
७२८	७२७	श्री.जितेंद्र कृष्णनाथ बंकापुरे	खुला	४/९/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		४/३०/२०३८	बी.ई. (सिव्हील)	
७२९	७२८	श्री.अभिजित दत्तात्रय वैद्य	खुला	११/२७/१९७५	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		११/३०/२०३३	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७३०	७२९	श्री.आफताब शब्बीर कवठेकर	खुला	६/२५/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०३८	बी. ई. (स्थापत्य)	
७३१	७३०	श्री.सैय्यद सोहेल अहमद शकील अहमद	खुला	०१/०६/१९८३	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१/०५/२०४१	बी.ई. (सिव्हील)	
७३२	७३१	श्री.संदेश सतिशाराव पिंपरकर	खुला	२/९/१९७९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		२/२८/२०३७	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७३३	७३२	श्री.अजयपालसिंग कवलनयनसिंग लांबा	खुला	०३.०८.१९८३	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१.०८.२०४१	बी. ई. (स्थापत्य)	
७३४	७३३	श्री. बाबासो विष्णू पाटील	खुला	११/०२/१९७७	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		२८/०२/२०३५	बी. ई. (स्थापत्य)	
७३५	७३४	श्री. सौरभ प्रताप जोशी	खुला	१०/१३/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१०/३१/२०३९	बी. ई. (स्थापत्य)	

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र.२१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२० रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७३६	७३५	श्री. सुहास निवास शिंदे	इमाव	२/१८/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		२८.२.२०३९	बी.ई.सिव्हील	
७३७	७३६	श्री.नागेंद्र सुभाष ताटी	इमाव	१०/१६/१९८२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१०/३१/२०४०	एम.ई.सिव्हील	
७३८	७३७	श्री. उदयसिंग रमेश स्वामी	इमाव	२१/०३/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१/०३/२०३८	बी. ई. (स्थापत्य)	
७३९	७३८	श्री.दिलीप सुधाकर जडे	इमाव	०८/११/१९७३	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३०/११/२०३१	बी.ई. (सिव्हील)	
७४०	७३९	श्री.रविंद्र कडुबा डोंगरे	इमाव	०४.०६.१९७२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३०.०६.२०३०	बी.ई	
७४१	७४०	श्री.संभाजी शिवाजीराव पाटील	इमाव	९/१२/१९६९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		९/३०/२०२७	एम.ई.	
७४२	७४१	श्री. अमोल जयप्रकाश अभंगे	इमाव	१/३०/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१/३१/२०३९	बी.ई. (सिव्हील)	
७४३	७४२	श्रीमती वर्षा विनोद डोईफोडे (पूर्वाश्रमीच्या मृणाल जयप्रकाश काळे)	खुला	२८/०६/१९८२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३०/०६/२०४०	बी.ई. (सिव्हील)	
७४४	७४३	श्री.प्रसाद अशोक महाजन	इमाव	३०-१०-१९७८	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३०/१०/२०३६	बी. ई. (स्थापत्य)	
७४५	७४४	श्री.अविनाश विश्वनाथ गोंडचौर	इमाव	४/१८/१९७३	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		४/३०/२०३१	बी. ई. (स्थापत्य)	
७४६	७४५	श्री.गणेश रामदास गंगापुरकर	इमाव	६/१०/१९७४	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०३२	स्थापत्य अभियांत्रिकी पदवी	
७४७	७४६	श्रीमती वर्षा केलास सावंत	खुला	३/१५/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०३९	एम.ई.सिव्हील	
७४८	७४७	श्री.वैभव प्रकाश वडगांवकर	इमाव	३/२८/१९७६	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०३४	बी. ई. (स्थापत्य)	
७४९	७४८	श्री.प्रफुल्ल अनिल पाटील	इमाव	३/२०/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०३९	बी.ई. (सिव्हील)	
७५०	७४९	श्रीमती दिपाली बबनराव जगताप	खुला	६/२३/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०३८	बी. ई. (स्थापत्य)	
७५१	७५०	श्री.अमित दत्तात्रय पारणकर	विमाप्र	३/६/१९८२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०४०	बी.ई. (सिव्हील)	
७५२	७५१	श्रीमती दिप्ती प्रभाकर जोशी (दिप्ती परेश कुलकर्णी)	खुला	९/१९/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		९/३०/२०३९	बी.ई. (सिव्हील)	
७५३	७५२	श्रीमती शर्मिला संदेश बोराडे (पूर्वाश्रमीच्या शर्मिला तुषार पवार)	खुला	२९/०७/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१/०७/२०३८	बी.ई. (सिव्हील)	
७५४	७५३	श्रीमती पल्लवी सुभाष जकापुरे (पल्लवी अमोल अनंतपुरकर)	खुला	३/३/१९८२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०४०	बी. ई. (स्थापत्य)	
७५५	७५४	श्रीमती पुजा स्वानंद माजगावकर (कु.पूजा चंद्रकांत कुलकर्णी)	खुला	७/३१/१९८३	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		७/३१/२०४१	एम.ई. (सिव्हील)	

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र.२१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२० रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७५६	७५५	श्रीमती मंजुषा मंदार भोळे (मंजुषा राघवेंद्र देशपांडे)	खुला	६/४/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०३८	बी.ई. (सिव्हील)	
७५७	७५६	श्रीमती स्मिता किरण कासार	खुला	३/१८/१९८३	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०४१	बी.ई. (सिव्हील)	
७५८	७५७	श्री. विजय दिनकरराव ढाकणे	भ.ज.ड.	२०.१०.१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१.१०.२०३८	स्थापत्य अभि. पदवीधारक	
७५९	७५८	श्रीमती सय्यद तझीन मोहम्मद	इमाव	१०/१८/१९८१	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१०/३१/२०३९	बी.ई. (सिव्हील)	
७६०	७५९	श्रीमती आरती संजय गव्हाणे-भोर	इमाव	२/६/१९८२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		२/२८/२०४०	बी.ई. (सिव्हील)	
७६१	७६०	श्रीमती स्वाती अमित अुरुणकर	इमाव	३/१९/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३/३१/२०३८	बी.ई. (स्थापत्य)	
७६२	७६१	श्रीमती ज्योती किरण सोनकुसळे	विमाप्र	१०/३१/१९७९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१०/३१/२०३७	बी.ई. (स्थापत्य)	
७६३	७६२	श्री.आनंद तानाजी गावडे	भज-क	६/१/१९७४	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		५/३१/२०३२	बी.ई. (सिव्हील)	
७६४	७६३	श्री.योगेश शिवाजी शिंगाडे	भज-क	२/५/१९७९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		२८.०२.२०३७	बी.ई. (स्थापत्य)	
७६५	७६४	श्री.सुरेश भागाजी खेमनर	भज-क	१५.०६.१९७९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३०.०६.२०३७	बी.ई. (स्थापत्य)	
७६६	७६५	श्री.अविनाश पांडूरंग कुंभार	इमाव	७/२३/१९७८	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		७/३१/२०३६	बी.ई. (सिव्हील)	
७६७	७६६	श्रीमती मानसी मितेश घट्टे	विमाप्र	१२/५/१९७७	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१२/३१/२०३५	बी.ई. (स्थापत्य)	
७६८	७६७	श्रीमती उषा विष्णू खामकर	भज-क	५/११/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		५/३१/२०३८	बी.ई. (स्थापत्य)	
७६९	७६८	श्री. कुणाल शिवाजीराव डेरे	खुला	६/९/१९८४	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०४२	बी.ई. (स्थापत्य)	
७७०	७६९	श्री. संदिप नारायण तळेकर	खुला	२०/१२/१९८४	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१/१२/२०४२	बी.ई. (स्था.)	
७७१	७७०	श्री.नरसिंह हणमंतराव कुलकर्णी	खुला	९/११/१९७६	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		९/३०/२०३४	बी.ई. (स्थापत्य)	
७७२	७७१	श्री.संदिप बापुराव पवार	खुला	५/१/१९८४	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		४/३०/२०४२	बी.ई.	
७७३	७७२	श्री.मो.जियाउल्ला मो. ईस्माईल	खुला	१/१२/१९७६	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१/३१/२०३४	एम.ई. (स्थापत्य)	
७७४	७७३	श्री.संतोष गंगाधर वाघ	खुला	०१-०६-१९७७	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३१-०५-२०३५	बी.ई. (स्थापत्य)	
७७५	७७४	श्री. अनिरुध्द अरुण जोशी	खुला	१२/३०/१९७९	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१२/३१/२०३७	बी.ई. (स्थापत्य)	
७७६	७७५	श्री.संदिप आंकार पाटील	इमाव	१८/०२/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		२८/०२/२०३८	बी.ई. (सिव्हील)	
७७७	७७६	श्री.सचिन नवलकिशोर चौकसे	इमाव	१२/१६/१९७५	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		१२/३१/२०३३	बी.ई. (स्थापत्य)	
७७८	७७७	श्री.आणासाहेब रवीन्द्र मोतीपवळे	खुला	७/१/१९८०	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		६/३०/२०३८	बी.ई. (सिव्हील)	
७७९	७७८	श्री.विठठल हरीभाऊ गावंडे	खुला	९/८/१९८२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		९/३०/२०४०	बी.ई. (सिव्हील)	

शासन परिपत्रक क्रमांक ज्येष्ठता-२०२१/ (प्र.क्र.२१/ २०२१)/आ(वर्ग-२), दिनांक ०९/०२/२०२१ चे सहपत्र

उपविभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दिनांक ०१.०१.२०२० रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची

अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	अधिका-याचे नाव (श्री/श्रीमती)	जात प्रवर्ग	जन्मदिनांक	उपविभागीय अभियंता पदावर पदोन्नतीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७८०	७७९	श्री. चंद्रशेखर गंगाधर हाडे	इमाव	४/७/१९७२	२३.०८.२०१९	पदोन्नतीने		३०.०४.२०३०	बी.ई. (सिव्हिल)	

उप विभागीय अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या निवडसुच्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सहमती घेणे आवश्यक असल्यामुळे विवरपत्रातील स्तंभ ८ मध्ये ज्येष्ठता दिनांक निश्चित करण्यात आलेला नाही.